

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP)
राबविण्यासाठी कोल्हापूर, सांगली, मिरज आणि
कुपवाड शहर तसेच इचलकरंजी या
महानगरपालिकांना प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
म्हणून घोषित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)
शासन निर्णय क्र. आव्यप्र-२०२४/प्र.क्र.३०/आव्यप्र-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक:- २८ नोव्हेंबर, २०२४

संदर्भ-

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) क्रमांक आव्यप्र-२०२४/प्र.क्र.३०/आव्यप्र-१, दिनांक १३ मार्च, २०२४
- २) शासन शुधिपत्रक, महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) क्रमांक आव्यप्र-२०२४/प्र.क्र.३०/आव्यप्र-१, दिनांक १२ जून, २०२४
- ३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) समक्रमांक दिनांक ३० जुलै, २०२४

प्रस्तावना

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा, भीमा खो-यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने “महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम” (MRDP) राबविण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक १३ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्याकरीता संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (Project Management Unit) म्हणून महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) यांना घोषित करण्यात आले असून महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यासाठी संदर्भाधीन ३ येथील दिनांक ३० जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा, भीमा खो-यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (Project Implementing Unit) स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखालील

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या नियंत्रणाखालील आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे प्रकल्प अंमलबजावणी कक्ष म्हणून काम पाहतील अशी तरतुद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांमध्ये १) कोल्हापूर २) सांगली, मिरज आणि कुपवाड शहर ३) इचलकरंजी या तीन महानगरपालिकांमधील आपत्ती सौम्यीकरण विषयक कामांचा समावेश करण्यात आला असल्याने सदर तीनही महानगरपालिकांना प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (Project Implementing Unit) म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा, भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक १३ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांमध्ये (MRDP) कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी या तीनही महानगरपालिकांमधील आपत्ती सौम्यीकरणविषयक कामांचा समावेश असल्याने संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार १) कोल्हापूर २) सांगली, मिरज आणि कुपवाड शहर ३) इचलकरंजी या तीनही महानगरपालिकांना प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (Project Implementing Unit) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची रचना खालीलप्रमाणे-		
अ.क्र.	नाव व पदनाम	प्रकल्प अंमलबजावणी कक्ष मधील पदनाम
१	आयुक्त / अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका	प्रकल्प संचालक
२	मुख्य लेखापरिक्षा अधिकारी	लेखा अधिकारी
३	मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी	वित्तीय नियंत्रक
४	शहर अभियंता	शहर अभियंता
५	जल अभियंता	जल अभियंता
६	नगर रचनाकार	नगर रचनाकार
७	स्थापत्य अभियंता	स्थापत्य अभियंता
८	लेखापरिक्षा अधिकारी	लेखापरिक्षा अधिकारी
९	शहर सांडपाणी व्यवस्थापन अभियंता	शहर सांडपाणी व्यवस्थापन अभियंता
१०	पर्यावरण तज्ञ	पर्यावरण तज्ञ

११	हायड्रॉलॉजीकर एक्सपर्ट	हायड्रॉलॉजीकर एक्सपर्ट
१२	संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी	संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी
१३	भू-वैज्ञानिक तज्ञ	भू वैज्ञानिक तज्ञ
१४	खरेदी तज्ञ	खरेदी तज्ञ
१५	सामाजिक विकास अधिकारी	सामाजिक विकास अधिकारी
१६	नेचरबेस सोल्युशन एक्सपर्ट	नेचरबेस सोल्युशन एक्सपर्ट
१७	कम्युनिकेशन अँड स्टेक होर्डर स्पेशालिस्ट	कम्युनिकेशन अँड स्टेक होर्डर स्पेशालिस्ट

उपरोक्त तक्त्यातील अ.क्र.३ ते १७ यापैकी कामाच्या आवश्यकतेनुसार शासकीय अधिकारी /शासकीय /अशासकीय तज्ञ यांचा समावेश राहिल.

०२. १) कोल्हापूर २) सांगली, मिरज आणि कुपवाड शहर ३) इचलकरंजी या महानगरपालिकांनी संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांमध्ये (MRDP) समाविष्ट होणाऱ्या आपत्ती सौम्यीकरण विषयक कामकाजाची वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार अंमलबजावणी करावी.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४११२८१८२९५२३९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने.

(नितीन मसळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
- २) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे प्रधान सचिव, विधान भवन, मुंबई
- ३) मा. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे सचिव, विधान भवन मुंबई
- ४) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. उपमुख्यमंत्री, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा /विधान परिषद यांचे खाजगी सचिव, विधान भवन, मुंबई
- ७) सर्व मा. मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ८) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई
- ९) मा. अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, विभाग सर्व
- १०) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई

- ११) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
- १२) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षण)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३) प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- १४) संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) सह सचिव, मंत्रालय, नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई
- १६) वित्तीय सल्लागार तथा सह सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १७) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), निर्मल भवन,
नरीमन पॉईंट, मुंबई
- १८) आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका
- १९) आयुक्त, सांगली मिरज आणि कुपवाड, महानगरपालिका
- २०) आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका
- २१) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २२) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
- २३) सह सचिव (कोषा-प्रशा)/ (अर्थ/व्यय) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- २४) सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २५) लेखाधिकारी, आव्यप्र-६, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई
- २६) आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातील सर्व कार्यासने
- २७) निवडनस्ती/आव्यप्र-१